



मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प,



प्रकल्प अंमलबजावणी कक्ष – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.

साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे -411005

दुरध्वनी क्रं -020-29809408

ईमेल mcdepune@gmail.com

जा.क्र./पीआययु एमसीडीसी-स्मार्ट/अ.ले.प / 407 / 2024-25

दि. 26/06/2024

प्रति,

एस के पटोडिया अँड असोसिएट एलएलपी

विषय:- अंतर्गत लेखापरिक्षक यांनी सन २०२३-२०२४ मध्ये अंतर्गत लेखांपरीक्षणात उपस्थित केलेल्या त्रुटी बाबत अहवाल सादर करण्याबाबत.

संदर्भ :- दिनांक २१/०६/२०२४ रोजीचा अंतर्गत लेखा परिक्षकाचा प्राप्त ई मेल.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, दिनांक २१/०६/२०२४ रोजीच्या ईमेल द्वारे प्राप्त माहितीनुसार सन २०२३-२०२४ च्या लेखपरीक्षणात चार मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. सदर मुद्यांबाबतचा खुलासा तपशीलासह सादर करण्यात येत असून त्याचे अवलोकन व्हावे ही विनंती.

सोबत :- सन २०२३-२०२४ अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल.

नोडल अधिकारी

प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,

एमसीडीसी-स्मार्ट पुणे.



**SMART PIU MCDC**

Sr No	Particulars	Observations	Action	Remark	Page No								
1	TA DA Calculation	<p>FY 2023-24 (Q2): It was observed that the unit has made payment to T&amp;M Services Consulting Private Limited for Travelling Allowance amounting to Rs. 10,020/- for Mr. Prashant Chaskar. However, calculation made for the reimbursement is not provided to us during audit verification.</p> <table border="1"> <tr> <th>Date of Payment</th> <th>Amount of Payment</th> <th>PFMS No.</th> </tr> <tr> <td>28.09.2023</td> <td>Rs. 10,020/-</td> <td>C092332741792</td> </tr> </table>	Date of Payment	Amount of Payment	PFMS No.	28.09.2023	Rs. 10,020/-	C092332741792	Revise calculation has been done & deducted rs 361 and addjusted in next TA DA dated 31/10/2023 to 07/11/2023	Details attached	138 244		
Date of Payment	Amount of Payment	PFMS No.											
28.09.2023	Rs. 10,020/-	C092332741792											
2	Bank Charges Deducted	<p>FY 2023-24 (Q3): We observed that during FY 2023-24 (Q3), bank charges of Rs.295/- have been deducted by bank even though the account is a zero balance current account, and the same has not been reversed.</p> <table border="1"> <tr> <th>Srno</th> <th>Date of Deduction</th> <th>Particulars</th> <th>Amount (in Rs.)</th> </tr> <tr> <td>1</td> <td>21.12.2023</td> <td>Signing Authority Change</td> <td>295</td> </tr> </table>	Srno	Date of Deduction	Particulars	Amount (in Rs.)	1	21.12.2023	Signing Authority Change	295	Request letter has been send to bank dated 25/06/2024	Bank Letter attached	246
Srno	Date of Deduction	Particulars	Amount (in Rs.)										
1	21.12.2023	Signing Authority Change	295										
3	Grant Reconciliation Statement	<p>FY 2023-24 (Q3): It was observed that there is a difference of Rs. 0.17 lakh in grant reported by the unit and that reported by PCMU for Q3 (FY 2023-24).</p> <table border="1"> <tr> <th>Name of the Unit</th> <th>Grant Reported by the Unit (in Rs. lakhs)</th> <th>Grant Reported by PCMU (in Rs. lakhs)</th> <th>Difference (in Rs. lakhs)</th> </tr> <tr> <td>PIU MCDC</td> <td>17.42</td> <td>17.25</td> <td>0.17</td> </tr> </table>	Name of the Unit	Grant Reported by the Unit (in Rs. lakhs)	Grant Reported by PCMU (in Rs. lakhs)	Difference (in Rs. lakhs)	PIU MCDC	17.42	17.25	0.17	<p>1) Payment to T &amp; M of Rs 166782/- had been generated on dated 14/12/2023 but it is expired after 10 days. 2) Again fresh Payment to T &amp; M of Rs 166782/- had been generated on dated 02/01/2024 and cleared on dated 03/01/2024. 3) Grant given of Rs. 1575788/- by PCMU in Q3 to PIU MCDC. After PPA generation of Rs.166782/- on dated 14/12/2023, it has been updated in Tally. 4) FY 2023-2024 in Q4 again T &amp; M payment of Rs. 166782/- has been generated due to expiry of previous PPA Slip. and it has been updated in Tally. 5) As per Point no 1 to 4 same issue has been observed in Q2 &amp; Q 3 Details attached herewith.</p>	<p>1) Trial Balance Attached 2) Bank Statement Attached Q3 Dated 01/10/2023 to 31-12-2023. 3) Attachment for Point No 5.</p>	248 250
Name of the Unit	Grant Reported by the Unit (in Rs. lakhs)	Grant Reported by PCMU (in Rs. lakhs)	Difference (in Rs. lakhs)										
PIU MCDC	17.42	17.25	0.17										
4	4 Detailed Internal Audit Findings 4.1 Procurement 4.1.1 Discrepancies in Compliance of Procurement Procedure We have observed that the second tranche of Rs. 8,92,000/- has been released to the CBO Shirampur Taluka Pragat Bagaydar Vikas Ltd. for the construction of a Go-Green Warehouse and the purchase of equipment. However, according to the grant agreement, the CBO was required to contribute Rs.9,91,000/- as its own contribution, however, Rs. 4,04,000/- has been injected by the CBO, resulting in a shortfall of Rs. 5,87,000/- Details of tranche release are as follows:	<table border="1"> <tr> <th>Date of Payment</th> <th>PFMS No</th> <th>Amount</th> </tr> <tr> <td>29.01.2024</td> <td>C012447558345</td> <td>Rs.8,92,000/-</td> </tr> </table> <p>Impact: Non fulfillment of procurement guidelines and grant agreement will lead to non-compliance of project guidelines. Recommendations: It is recommended to adhere to procurement guidelines and grant agreement as applicable.</p>	Date of Payment	PFMS No	Amount	29.01.2024	C012447558345	Rs.8,92,000/-	<p>1) 1st part of 1st Tranch of Rs. 600000/- has been given Dated 09/02/2022 against beneficiary contribution of Rs. 402000/-Dated 26/08/2021. 2) 2nd part of 1st Tranch of Rs. 886000/- has been given Dated 27/06/2022 against beneficiary contribution of Rs 589000/- Dated 10/03/2022 to 10/06/2022. 3) 2nd Tranch of Rs 892000 has been given Dated 29/01/2024 against beneficiary contribution of Rs. 595000/- Dated 01/08/2022 to 23/10/2022. 4) 1st &amp; 2nd part of 1st Tranch Rs1486000/- has been given to beneficiary for renovation &amp; cleaning grading and CMA Charges but actual expenses executed was Rs 2771347/- which has been covered in 2nd Tranch and it has been observed through bank statement for the period of 24/08/2021 to 09/06/2023.</p>	<p>Document Attached 1) 1st payment chart 2) 2nd Payment chart 3) 3rd Payment Chart 4) Invoice attached 5) Bank Statement</p>	260 268		
Date of Payment	PFMS No	Amount											
29.01.2024	C012447558345	Rs.8,92,000/-											





मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प,

प्रकल्प अंमलबजावणी कक्ष - महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.

साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे -411005



दुरध्वनी क्र - 020 - 29809408

ईमेल [mcdcpune@gmail.com](mailto:mcdcpune@gmail.com)

संदर्भ : एमसीडीसी/स्मार्ट/निधी वितरण/274/2023-24

दिनांक: 07/02/2024

प्रति,

अध्यक्ष / सचिव,

श्रीरामपुर प्रगत बागायतदार विविध कार्यकारी सहकारी संस्था,

ता. श्रीरामपुर, जिल्हा अहमदनगर

**विषय :-** स्मार्ट प्रकल्पांतर्गत "गोदाम पावती बळकटीकरण" या घटकातील अनुदानाच्या वितरणाबाबत.

- संदर्भ :**
- 1) आपल्या संस्थेचा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी सोबत झालेला अनुदान करार दिनांक 17/09/2020.
  - 2) एमसीडीसी/स्मार्ट/निधीवितरण/1473/2021-22 दिनांक 08/02/2022.
  - 3) एमसीडीसी/स्मार्ट/निधीवितरण/27/2022-23 दिनांक 28/06/2022.
  - 4) स्मार्ट/पीसीएमयु/म.प्र.अ/सीबीओ/अनु.वित्त/1169/2022 दिनांक 02/08/2022.
  - 5) जा.क्र मरावम/स्मार्ट/गोदाम तपासणी/56/2022 दिनांक 01/08/2022.
  - 6) एमसीडीसी कार्यालयाचे सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरीता निधी मागणी पत्र क्र.192/2023-24 दिनांक : 26/09/2023.
  - 7) स्मार्ट/पीसीएमयु/लेखा/सुधारीत निधी मर्यादा आदेश क्र. 2114/2023. दिनांक 28/12/2023.
  - 8) सदर संस्थेचे निधी मागणी पत्र दिनांक- / /2023.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, स्मार्ट प्रकल्पांतर्गत आपल्या संस्थेस "गोदाम पावती बळकटीकरण" या घटकाच्या अंमलबजावणीसाठी पथदर्शक उपप्रकल्प मंजूर करण्यात येऊन संदर्भ क्र.1 अन्वये प्रकल्पाचा आपल्या संस्थेसोबत अनुदान, करार करण्यात आला होता. या करारान्वये 50:30:20 या नियमानुसार संस्थेचा द्वितीय लाभार्थी हिस्सा स्मार्ट प्रकल्पासाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा केल्यानंतर 60% अनुदानापैकी द्वितीय हप्ता (30%) आपल्या संस्थेस प्रकल्पामार्फत वितरीत करणे अपेक्षित होते. त्यानुसार अनुदान वितरणाची कार्यवाही करण्यात येत आहे. आपल्या संस्थेस वर्ग करण्यात आलेली रक्कम मंजूर घटकांव्यतिरिक्त संस्थेच्या इतर कोणत्याही कामकाजास्तव खर्च करणे अपेक्षित नसून

लेखापरीक्षणात तसे आढळल्यास प्रकल्पामार्फत योग्य त्या कार्यवाहीस संस्थेस सामोरे जावे लागेल याची कृपया नोंद घेण्यात यावी. आपणास यापुर्वी जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या असून त्या सुचनांच्या आधारे घटकांची क्षेत्रिय स्तरावर अंमलबजावणी करून कामकाजास गती देण्यात यावी.

**प्रथम हप्त्यातील अनुदान वितरण तपशील :**

अ. क्रं.	प्रथम हप्त्यातील अनुदान वितरण तपशील :	रक्कम लाखात
1	एकूण मंजूर कार्यक्रम	49.54
2	अनुदान करारानुसार एकूण अनुदान (60%)	29.72
3	अनुदान करारानुसार प्रथम अनुदानातील वितरित हप्ता तपशील	14.86
4	अनुदान करारानुसार प्रथम अनुदानातील वितरित केलेल्या पहिला हप्ता तपशील	6.00
5	अनुदान करारानुसार प्रथम अनुदानातील वितरित केलेल्या द्वितीय हप्ता तपशील	8.86
6	वितरित केलेल्या एकूण अनुदान (4+5)	14.86
7	अनुदान करारानुसार संस्थेचा एकूण लाभार्थी हिस्सा (40%)	19.82
8	अनुदान करारानुसार संस्थेचा प्रथम हप्त्यातील अपेक्षित लाभार्थी हिस्सा	(क्रं.7 च्या 50%) 9.91
9	प्रथम हप्त्यासाठी संस्थेने जमा केलेल्या लाभार्थी हिस्सा	4.02
10	अनुदान करारानुसार वितरित केलेल्या प्रथम हप्त्यातील संस्थेने जमा केलेल्या उर्वरित लाभार्थी हिस्सा	5.89
11	संस्थेने जमा केलेल्या एकूण लाभार्थी हिस्सा (9+10)	9.91

**द्वितीय हप्त्यातील अनुदान वितरण तपशील :**

अ. क्रं.	एकूण मंजूर कार्यक्रम	करारानुसार एकूण अनुदान (60%)	करारानुसार द्वितीय हप्ता अनुदान तपशील	अनुदान करारानुसार संस्थेचा एकूण लाभार्थी हिस्सा (40%)	द्वितीय हप्त्यासाठी संस्थेने जमा
1	2	3	4	5	6
1	49.54	29.72	(क्रं.3 च्या 30%) 8.92	19.82	(क्रं.5 च्या 30%) 5.95

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)

अंतर्गत मंजूर.

श्रीरामपुर प्रगत बागायतदार विविध कार्यकारी सहकारी संस्था ता. श्रीरामपुर, जिल्हा अहमदनगर यांचा घटकनिहाय उपप्रकल्प तपशील :

अ नु क्र.	घटकाचे नाव	एकुण मंजूर कार्यक्र म	प्रकल्पा चे अनुदान	संस्थेचा हिस्सा	वितरीत केलेले प्रथम हप्त्यातील अनुदान (10/12/2021)	वितरीत केलेले प्रथम हप्त्यातील उर्वरीत अनुदान (जून 2022)	वितरीत केलेले द्वितीय हप्त्यातील अनुदान
1	शेतमाल तारण व्यवस्थापन संस्थेचे सेवाशुल्क	5.40	3.24	2.16	0	0.81 (रु.27000*3 महिने)	0.00
2	गोदाम	16.69	10.01	6.68	6.00	4.01	0.00
3	स्वच्छता व प्रतवारी केंद्र उभारणी (1 TPH)	13.22	7.93	5.29	0.00	4.04	3.89
4	आरएफ आयडी, सी.सी.टीव्ही कॅमेरा, स्मोक डिटेक्टर, आयटी उपकरणे, सेक्युरिटी अलार्म, इन्वर्टर, वजनकाटा	6.00	3.60	2.40	0.00	0.00	3.00
5	स्पायरल सेपरेटर, लोखंडी चाळणी	1.60	0.96	0.64	0.00	0.00	0.96
6	विद्युत जोडणी, आर्द्रता मापक, आगरोधक यंत्र	1.63	0.98	0.65	0.00	0.00	0.98
7	प्रीऑपरेटिव इक्सपेन्सेस / प्रकल्प कार्यान्वयन खर्च	5.00	3.00	2.00	0.00	0.00	0.09
	एकुण	49.54	29.72	19.82	6.00	8.86	8.92

सोबत देण्यात आलेल्या घटकनिहाय तपशीलाच्या व आपल्या संस्थेसोबत करण्यात आलेल्या अनुदान कराराच्या आधारे दुसऱ्या टप्प्यातील 70% अनुदान खर्च करणे अपेक्षित आहे. उपप्रकल्पातील उर्वरित घटकांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने संस्थेचा लाभार्थी हिस्सा स्मार्ट प्रकल्पासाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करून उर्वरित निधीची मागणी दिनांक 15 मार्च 2023 पुर्वी सादर करण्यात यावी.

सोबत : घटकनिहाय उपप्रकल्प तपशील.

मा.व्यवस्थापकीय  
संचालक यांच्या मान्यतेने

  
नोडल अधिकारी,

प्रकल्प अंमलबजावणी कक्ष एमसीडीसी -

स्मार्ट,

प्रत:

- 1) मा. अतिरिक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
- 2) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा अहमदनगर यांना माहिती व पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित.
- 3) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तालुका श्रीरामपूर यांना पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित.
- 4) विभागीय व्यवस्थापक, लातूर यांनी सदर संस्थांना भेट देऊन क्षेत्रिय स्तरावरील अंमलबजावणीस गती देण्याचे दृष्टीने नियोजन करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.



284

**INVOICE**  
**MERCER CORPORATION**  
**Deals in : Grain/Seed Testing Equipments and Seed Processing Machines**

113/1793 Near Shani Dev Mandir, Baldev Nagar Ambala City -134003 Haryana  
M-, 08222001823, 08222001825  
Email : [mercercorporation@yahoo.com](mailto:mercercorporation@yahoo.com), [Webwww.merceragri.com](http://www.merceragri.com)

ur GSTIN Number: 06EGDPS5878B1Z4  
our Invoice Serial No.: MC/22-23/07  
our Invoice Date:17/09/2022

Transportation Mode:  
Veh No:  
Date & Time of Supply:17/09/2022  
Place of Supply:

**Details Of Receiver (Billed to)**

**Details of Consignee (Shipped to)**

Pragat Bagayatdar Vividh Karykari Sahakari Sansta  
Marya Shrirampur  
Tal:-Shrirampur  
Dist:-a,Nagar

Name:  
Address:  
State:  
State Code:  
GST Number:

Sl. No.	Description of Goods	HSN Code	QTY	Uom	Rate	Total	Dis.	Taxable Value	CGST		SGST		IGST	
									Rate	Amt	Rate	Amt	Rate	Amt
1.	Elevatar		01			85,000				9%			9%	
2.	Seed Gradar		01			2,78,000								
3.	Elevntor		01			85,000								
4.	Gravity(5fan		01			2,85,000								
5.	Sieve set		05			1,12,000								
6.	Stirage Bin for gravity		01			35,000								
7.	Air Band		01			12,000								
8.	Air Trunk Control Panel		03			42,000								
9.			01			88,000								

**FOR MERCER CORPORATION**

*Balbir Singh*  
Prop.

Instolation Charges	20,000
Frieght Charges	55,000
<b>Total</b>	<b>10,97,000</b>
GST@5%	54,850
<b>Sub Total</b>	<b>11,51,850</b>

Certified that the Particulars given above are true and correct

YOUR TERM & CONDITION OF SALE

MERCER CORPORATION







SPR PACs Bank Payment Details				
Date	Particular	DR	CR	
24/08/2021	SPR		135000.00	
26/08/2021	SPR		260000.00	
9/2/2022	Mcadc		600000.00	
24/02/2022	Mercer (Machinery)	100000.00		
28/02/2022	Mercer (Machinery)	100000.00		
3/3/2022	Kunde (Renovation)	400000.00		
10/3/2022	SPR		500000.00	
10/3/2022	Mercer (Machinery)	100000.00		
11/3/2022	Kunde (Godown Renovation)	400000.00		
21/03/2022	SPR		85000.00	
21/03/2022	SPR		293000.00	
21/03/2022	SPR		35700.00	
24/03/2022	Mercer (Machinery)	150000.00		
28/03/2022	Kunde (Godown Renovation)	250000.00		
7/4/2022	SPR		100000.00	
7/4/2022	Mercer (Machinery)	100000.00		
9/5/2022	SPR		50000.00	
11/5/2022	Kunde (Godown Renovation)	50000.00		
18/05/2022	SPR		50000.00	
18/05/2022	Mercer (Machinery)	50000.00		
10/6/2022	SPR		40000.00	
13/06/2022	Kunde (Godown Renovation)	100000.00		
<b>27/06/2022</b>	<b>Mcadc</b>		<b>886000.00</b>	
27/07/2022	0			
1/8/2022	SPR		83000.00	
8/8/2022	Mercer (Machinery)	100004.72		
11/8/2022	0	92560.00		
20/08/2022	Kunde (Godown Renovation)	100000.00		
26/08/2022	Mercer (Machinery)	100000.00		
26/08/2022	0	150000.00		

Total Payment Released					
PACs Contribution	MCDC 1st Tranch Grant Released	Mercer (Machinery)	Kunde (Godown Renovation)	CMA	
135000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
260000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	600000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	100000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	100000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	400000.00	0.00	0.00
500000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	100000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	400000.00	0.00	0.00
85000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
293000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
35700.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	150000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	250000.00	0.00	0.00
100000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	100000.00	0.00	0.00	0.00
50000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	50000.00	0.00	0.00
50000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
40000.00	0.00	50000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	100000.00	0.00	0.00
0.00	886000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
83000.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	100004.72	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	100000.00	0.00	0.00
0.00	0.00	100000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	100000.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

26/08/2022	0		265000.00	
14/09/2022	SPR			264000.00
15/09/2022	Mercer (Machinery)		25000.00	
23/09/2022	Mercer (Machinery)		123000.00	
26/09/2022	0		14000.00	
28/09/2022	0		200000.00	
19/10/2022	SPR			200000.00
21/10/2022	Kunde (Godown Renovation)		150000.00	
21/10/2022	Mercer (Machinery)		50000.00	
27/10/2022	SPR			150000.00
29/10/2022	Mercer (Machinery)		50000.00	
7/12/2022	Mercer (Machinery)		50000.00	
	Cash Payment Mercer			
28/02/2023	(Machinery)		20000.00	
	Cash Payment Mercer			
28/02/2023	(Machinery)		20000.00	
	Cash Payment Mercer			
28/02/2023	(Machinery)		13845.28	
31/03/2023	SPR			215000.00
31/03/2023	Kunde (Godown Renovation)		261000.00	
29/08/2023	SPR			16195.00
29/08/2023	IT TDS		16199.00	
12/10/2023	SPR			100000.00
13/10/2023	Kunde (Godown Renovation)		100000.00	
23/10/2023	SPR			30000.00
	Total		3783609.00	4092895.00

0.00	0.00	0.00	0.00	0.00
264000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	25000.00	0.00
0.00	0.00	0.00	123000.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	0.00
200000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	150000.00
0.00	0.00	0.00	50000.00	0.00
150000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	50000.00	0.00
0.00	0.00	0.00	50000.00	0.00
0.00	0.00	0.00	20000.00	0.00
0.00	0.00	0.00	20000.00	0.00
0.00	0.00	0.00	13845.28	0.00
215000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	261000.00
16195.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	0.00
100000.00	0.00	0.00	0.00	0.00
0.00	0.00	0.00	0.00	100000.00
30000.00	0.00	0.00	0.00	0.00
2606895.00	1486000.00	1151850.00	1811000.00	0.00
2606895.00	Grant Paid 1486000/-	Bill Received 1151850/-	Tender Amount 1619497/-	0.00